

सर्वसाधारण भविष्य निर्वाह
निधी खात्यातील जमा रकमेवरील
व्याजदराबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक- भनिनि-२०११/प्र.क्र.२/सेवा-६
मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक ३० एप्रिल, २०११

प्रस्तावना:

राज्य शासनामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा रकमेवरील व्याजाचे दर प्रत्येक वर्षी केंद्रशासनामार्फत जाहीर करण्यात येणाऱ्या व्याजाच्या धर्तीवर अधिसूचनेद्वारे प्रसिध्द करण्यात येतात. सदरचे दर सर्वसाधारणपणे दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये प्रसिध्द केले जातात. परिणामी निवृत्तीवेतनधारकास व्याजाची रक्कम प्राप्त होण्यास विलंब होतो. याशिवाय विलंबाने प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेवर व्याज द्यावे लागत असल्याने शासनावर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. ही बाब विचारात घेऊन १ एप्रिल, २०११ पासून सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना, सन २०११-१२ करिता सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वरील व्याजाचे दर प्रसिध्द करेपर्यंतच्या कालावधीत, त्याच्या निवृत्तीच्यावेळी प्रचलीत असलेल्या व्याजदराप्रमाणे काही अटींच्या अधिन राहून व्याज प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन आता शासनाने असा निर्णय घेतला आहे की, १ एप्रिल, २०११ नंतर निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्यासंबंधात महालेखापाल कार्यालयाने, संबंधीत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वेळी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीवर प्रचलीत असलेल्या व्याजदरानुसार त्याच्या भविष्य निर्वाह निधी खाती जमा असलेल्या रकमेवर व्याजाची परिगणना करून त्याला अंतिमतः प्रदान करावयाची रक्कम प्राधिकृत करावी. तदनंतर अधिदान व लेखा कार्यालयाने / कोषागार कार्यालयाने संबंधीत निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याकडून खालीलप्रमाणे वचनपत्र (Undertaking) प्राप्त करून घेऊन त्यास भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचे प्रदान करण्यात यावे.

वचनपत्र

“ व्याजदरातील सुधारणामुळे जर प्रचलीत व्याजदरापेक्षा व्याज दर कमी करण्यात आल्यास, या कमी करण्यात आलेल्या व्याजदराच्या परिणामस्वरूप शासनास देय ठरणारी रक्कम अंशदात्यास निवृत्तीवेनावर अनुज्ञेय असलेल्या महागाई वाढीमधून वसूल करण्यात येईल. ”

“ *In case of downward revision if any, the amount that would become payable as a consequence of the downward revision will be recovered from the dearness relief admissible on pension payable to the subscriber..* ”

दिनांक / Date
ठिकाण / Place


सही / Signature
नांव / Name

[कृ.मा.प.]

३. वरीलप्रमाणे कार्यपध्दती सन २०११-१२ करिता सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीबाबतचे व्याजाचे दर निश्चितीचे आदेश निर्गमित करण्याच्या तारखेपर्यंत अमलात राहिल.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०११ ०४ ३० १४४९ ०१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,


(स.अ.मु. नकवी)
शासनाचे उपसचिव

प्राप्ति

- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, गोरेगांव, महाराष्ट्र, मुंबई. (५० प्रती)
 महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -१, महाराष्ट्र मुंबई. (८० प्रती)
 महालेखापाल (लेखा परिक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई. (८० प्रती)
 महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -२, महाराष्ट्र , नागपूर. (६० प्रती)
 महालेखापाल (लेखापरिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर. (६० प्रती)
 मुख्य लेखा अधिकारी बी ब्लॉक , दिल्ली प्रशासन , विकास भवन , नवी दिल्ली. (५ प्रती)
 नियंत्रक लेखा परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली . (५ प्रती)
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई. (५ प्रती)
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई. (२० प्रती)
 मुख्य लेखापरिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन , वाशी नवी मुंबई - (१० प्रती)
 उप मुख्य लेखापरिक्षक , स्थानिक निधी लेखा मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती. (प्रत्येकी १० प्रती)
 वारेष्ठ कोषागार अधिकारी, पुणे , औरंगाबाद/नागपूर/नाशिक. (प्रत्येकी १० प्रती)
 निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई. (१० प्रती)
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी. (१० प्रती)
 सर्व विधानमंडळ सदस्य, विधान भवन, मुंबई,
 राज्यपालांचे सचिव.
 मुख्यमंत्र्यांचे सचिव.
 उपमुख्यमंत्र्यांचे सचिव.
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
 • प्रबंधक, मुळ न्याय शाखा उच्च न्यायालय, मुंबई.
 • प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
 • सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
 • सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
 • प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
 • मुख्य माहिती आयुक्त, मुंबई.
 • आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)
 • संचिव राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन , मुंबई.

प्रथमपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई (२५ प्रती)
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोर्पोरेट मार्ग, नवी दिल्ली.
 मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागाच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.
 सर्व विभागीय आयुक्त. (५ प्रती)
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी. (प्रत्येकी १५ प्रती)
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी. (प्रत्येकी २५ प्रती)
 सर्व जिल्हयांचे वार्षिक लेखापरिक्षक (शिक्षण). (५ प्रती)
 कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती)
 कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर. (१० प्रती)
 कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला. (१० प्रती)
 कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, जिल्हा रत्नागिरी. (१० प्रती)
 कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणारे, जिल्हा - रायगड (१० प्रती),
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
 तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
 संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई.
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती)
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती)
 शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई दक्षिण/उत्तर/ पश्चिम.
 सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती)
 बृहन्मुंबई महानगरपालिका, भविष्य निर्वाह निधी विभाग, प्रमुख लेखापाल यांचे कार्यालय, मुंबई.
 सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा.
 बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई -१ (५ प्रती)
 भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी. ओ. बॅरेक नं.-१, योगक्षेम समोर, व.भा. चौक, नरिमन पॉईंट, मुंबई -२० (५ प्रती)
 भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही. पटेल रोड, मुंबई -४ (५ प्रती)
 भारतीय कम्युनिस्ट पार्टी, (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई -१३ (५ प्रती),
 इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई (५ प्रती),
 नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - २१, (५ प्रती),
 शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई -२८ (५ प्रती),
 सर्व मंत्रालयीन विभाग.
 वित्त विभागातील सर्व कार्यासने .
 निवड नस्ती, सेवा -६.

● पत्राने

—०x०—